

Quick Heal Technologies Ltd.

Security Simplified

(Formerly Known as Quick Heal Technologies Pvt. Ltd.)

Regd. Office: Marvel Edge, Office No. 7010, C & D,

7th Floor, opp. NECO Garden Society, Vimannagar, Pune - 411014

Tel:020-66813232 | Email:info@quickheal.com

CIN 1172290MH 1995PLC091408

Ref. No.: QHTL/Sec/SE/2019-20/33

The Manager,
Corporate Services,
BSE Limited,
14th floor, P J Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001
Ref: Security ID: QUICKHEAL
Security Code: 539678

The Manager,
Corporate Services,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051
Symbol: QUICKHEAL
Series : EQ

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement Confirming Dispatch of Notice of 24th Annual General Meeting (AGM)

Reference: Our letter No. Ref No.: QHTL/Sec/SE/2019-20/29 dated June 14, 2019

We have informed your office, vide our referred letter, that the 24th Annual General Meeting of the Company shall be held on Monday, July 15, 2019.

In continuation of the above letter and in compliance with 30(2) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015, we enclose herewith newspaper advertisement confirming dispatch of notice and annual report for the fiscal year 2019. The advertisements appeared in today's edition in Financial Express and Dainik Prabhat (Marathi).

This information will also be made available on our website, at the following link: www.quickheal.com/investor

This is for your information and records.

Please acknowledge the receipt.

Thanking you.

For Quick Heal Technologies Limited

A. Srinivasa Rao Company Secretary

Encl: As Above

FINANCIAL EXPRESS

CORRIGENDUM Dated 21/06/2019

Last date & Time for download/ sale and submission of tender Name of the Work document Up to 15.00 Hrs and for opening of Part-I by 15.30 hrs As per Original Tender | Amended as "Repair and Maintenance of OD (Ore Dressing) lab at DIOM." 08/03/2019 05/07/2019 "Construction Of 2 Nos Toilet Block (Ladies and Gents) 07/06/2019 06/07/2019 including Electrical Works at Bommaghatta Village" "Construction Of Silt Settling Tank at Location N-18 at DIOM. 10/05/2019 09/07/2019

Other terms / Conditions / clauses etc. of tender document will remain unchanged. The details of tender document can be viewed / downloaded from our website www.nmdc.co.in For and on behalf of NMDC Limited

Dy. General Manager (Civil)

11/03/2019

03/07/2019



"Construction Of New Toilet at Crawler Shop and Laying

Bitumen Road from Main Store to Survey Office."

No. KIOCL/MTLS/HGIOC-BFPF/19-20/03 DATE: 21/06/2019

NOTICE INVITING TENDER WITH SHORT **DUE DATE FOR SUPPLY OF HIGH GRADE IRON ORE** CONCENTRATE/BLAST FURNACE PELLET FEED IRON ORE FROM OFF-SHORE SOURCES.

KIOCL Limited invites sealed quotations from reputed overseas Mining Companies/iron ore producers/Mine Owners/Iron ore Suppliers/Traders/ Stockists/Manufacturers for supply of High Grade Iron Ore Concentrate/Blast Furnace Pellet Feed Iron Ore from Off-Shore sources, for use in its Pellet Plant located in Panambur, Mangalore, India. For more details, please visit our above website and Central Public Procurement Portal http://eprocure.gov.in. Corrigendum, if any, would be published in our website only. Last date for submission of Tender is 2 PM (IST) on 01/07/2019.

Phone:9008305934, Fax: 080- 25532153 E-mail: bpurchase@kioclltd.com.

Jt. General Manager I/c (Materials)

Quick Heal Security Simplified

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

CIN - L72200MH1995PLC091408 Regd office: Marvel Edge, Office No.7010, C & D, 7th Floor, Viman Nagar,

Pune 411014, Maharashtra, India; Phone: +91 20 66813232, Website: www.guickheal.co.in; Email: cs@quickheal.co.in

NOTICE OF 24th ANNUAL GENERAL MEETING, CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Monday, July 15, 2019 at 11.00 A.M. at Ramee Grand Hotel & Spa, Plot. No. 587/3, CST No. 1221/C, Apte Road, Shivaji Nagar, Pune-411 004.

thereat together with the Audited Standalone and Consolidated Financial Statements for the year ended March 31, 2019, Independent Auditors' Report and Directors' Report have been sent to the Members to their registered addresses by post/courier and electronically to those Members who have registered their e-mail addresses. Members are hereby informed that the Notice of the Meeting and the aforesaid

Notice of the Meeting setting out the Ordinary and Special businesses to be transacted

documents are available on the Company's website www.quickheal.com under the "Investors" section and copies of the said documents are also available for inspection at the Registered Office of the Company on all working days, except Saturdays, during business hours up to the date of the meeting. Pursuant to Section 91 of Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 the Register of Members will remain closed from Tuesday, July 09, 2019 to Monday, July 15, 2019 (both days inclusive) for determining the names of Members eligible for the dividend for the financial year ended March 31, 2019. As per Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility to cast their vote by electronic means on all resolutions set forth in the Notice convening the AGM. Please read the instruction given in the notes to the Notice of the AGM carefully before voting electronically. All members are therefore hereby informed that:

- 1. The ordinary and special business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting shall commence on Friday, July 12, 2019 at 12:01a.m. (IST);
- The remote e-voting shall end on Monday, July 15, 2019 at 05:00 p.m. (IST); The remote e-voting shall not be allowed beyond July 15, 2019, 05:00 p.m. (IST);
- The cut-off date for determining the eligibility to vote through e-voting or at the AGM will be July 08, 2019;
- Any person, who acquires the shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. July 08, 2019 may obtain the Login ID and Password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with
- CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote; The facility for voting through "electronic voting system" shall be made available at the venue of AGM and the Members attending the meeting, who have not cast their vote by remote e-voting, shall also be eligible to exercise their right to cast their vote
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting;
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e July 08, 2019, shall be entitled to avail the facility of remote e-voting or through "electronic voting system" at the AGM.

For any queries/grievances, in relations to remote e-voting, Members may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at the below address / telephone Nos: Link Intime India Private Limited, Registrar & Transfer Agent, (Unit-Quick Heal Technologies Limited), Block No. 202, 2nd Floor, Akshay Complex, Near

Ganesh Temple, Off. Dhole Patil Road, Pune - 411001 Contact: (020)2616 1629 /

2616 0084, www.linkintime.co.in E-mail: helpdesk.evoting@cdslindia.com.

Member(s) entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a Proxy to attend and vote on a poll on his/her behalf and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing Proxy to be valid should be deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the commencement of the meeting.

For Quick Heal Technologies Limited

Date: June 20, 2019 Kailash Katkar (DIN: 00397191) Managing Director & CEO Place: Pune

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENGALURU BENCH AT BENGALURU In the matter of The Companies Act, 2013

In the matter of Sections 230 and 232 of the Companies Act, 2013

In the matter of Scheme of Amalgamation of McML Electrical Systems Private Limited and McML Train Control

Technologies Private Limited with McML Systems Private Limited CP (CAA) No 22/ BB/ 2018 CONNECTED WITH CA (CAA) NO. 88/ BB/ 2017 MCML ELECTRICAL SYSTEMS PRIVATE

LIMITED .. 1" PETITIONER TRANSFEROR COMPANY No: 1

MCML TRAIN CONTROL TECHNOLOGIES PRIVATE LIMITED ... 2" PETITIONER

TRANSFEROR COMPANY No. 2

MCML SYSTEMS PRIVATE LIMITED .. 3" PETITIONER TRANSFEREE COMPANY

(all three companies with Registered office at C-9, KSSIDC Industrial Estate, Yelahanka, Bangalore 560106)

NOTICE

A Petition under Sections 230 and 232 of the Companies Act, 2013 for sanctioning the Scheme of Amalgamation of McML Electrical Systems Private Limited (Transferor Company No.1) and McML Train Control Technologies Private Limited (Transferor Company No. 2) with McML Systems Private Limited (Transferee Company) was presented by the Petitioners on 28.02.2018.

The said petition was heard from time to time

and the Hon'ble Tribunal was pleased to

sanction the Scheme of Amalgamation vide

its order dated 08.05.2019 Vide para 14(6) of the aforesaid order of the Tribunal, it is hereby being notified that the Scheme of Amalgamation of the aforesaid companies has been approved by the Hon'ble Tribunal on May 8, 2019.

For McML Electrical Systems Private Limited

Dated at Bengaluru this 21st day of June

Sd/-Director For McML Train Control Technologies Private Limited

For McML Systems Private Limited

Director

Zvdus

ZYDUS WELLNESS LIMITED Wellness A subsidiary Company of Cadila Healthcare Limited Registered Office: House No. 6 & 7, Sigma Commerce Zone, Nr. Iscon Temple,

Sarkhej-Gandhinagar Highway, Ahmedabad-380 015 Website: www.zyduswellness.in; CIN L15201GJ1994PLC023490

Notice Notice is hereby given that the Company has received an intimation from the below mentioned shareholders, that a Share Certificate pertaining to the Equity Shares held by him as per details given below is lost / misplaced:

Sr. Name of the Certificate Distinctive No. of Member Numbers No. Shares No. Sunil M. Rohira 62318 5879121 to 41 Sunita S. Rohira 5879161 If the Company does not receive any objection within 7 days from the date

of publication of this notice, the Company will proceed to issue a duplicate Share Certificate to the aforesaid shareholder. The public is hereby cautioned not to deal with the above Share Certificate anymore and the Company will not be responsible for any loss/damage occurring thereby For ZYDUS WELLNESS LIMITED

S/d- DHANRAJ P. DAGAR Date: June 20, 2019 Company Secretary Place: Ahmedabad

FORM NO. CAA. 2

[Pursuant to Section 230(3) and rule 6 and 7] CA (CAA) NO. 74/NCLT/AHM/2019 Pentair Valves And Controls India Private LimitedApplicant (Transferor Company)

Notice and Advertisement of Notice of meeting of Unsecured Creditors Notice is hereby given that by an order dated the 19th June, 2019, the Ahmedabad Bench of National Company Law Tribunal has directed meeting of Unsecured Creditors of Applicant Transferor Company to be held for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the proposed Scheme of Amalgamation of Pentair Valves And Controls India Private Limited and Rosemount Tank Gauging India Private Limited with Emerson Process Management (India) Private Limited and their respective shareholders.

In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that the meeting of Unsecured Creditors of Pentair Valves And Controls India Private Limited will be held on 23rd day of July, 2019 at Opal, Emerson Process Management (India) Private Limited, Phase II Level 1, S No 277/278, Hinjewadi Phase II, Mann, Mulshi, Pune 411057 Maharashtra at 10:00 am at which time and place the said Unsecured Creditors are requested to attend. Copies of the said Scheme of Amalgamation and the Explanatory Statement under

section 230 read with Section 232 and applicable Rules of the Companies Act. 2013 and proxy forms can be obtained free of charge at the registered office of the company or at the office of its authorized representative viz. Thakkar and Pahwa Advocates at 71, New York Tower-A, Thaltej Cross Roads, S.G. Highway. Ahmedabad-380054 between 12:00 Noon to 1:00 P.M on all working days (except Sunday). Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy

office of the Company not later than 48 hours before the meetings. The Tribunal has appointed Shri Anil Joshi and in his absence Shri Ramesh Ramu as Chairperson of the said meeting. The above mentioned compromise or arrangement or amalgamation, if approved by the Unsecured Creditors in the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal. Sd/-

provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered

Dated this 21st day of June, 2019.

CA Anil Joshi Chairman



CIN-L66010MH2000PLC127837 Registered Office: 1089, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400 025, India. Tel: (022) 5039 1600, Fax: (91 22) 2422 4484

NOTICE OF 19™ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

investor@iciciprulife.com, www.iciciprulife.com

NOTICE is hereby given that: 1. The 19th Annual General Meeting (AGM) of the Members of ICICI Prudential Life Insurance Company Limited (the Company)

will be held on Wednesday, July 17, 2019 at 2.00 p.m. IST at the Swatantrya Veer Sawarkar Auditorium, 252, Shivaji Park, Dadar (West), Mumbai - 400028 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice for the AGM. 2. The Notice of the 19" AGM and Annual Report of the Company have been sent in electronic mode to all the Members whose

email IDs are registered with the Company/Depository Participant(s). For members who have not registered their email IDs, physical copy of the Abridged Annual Report FY2019, along with relevant documents are being sent at their registered address through permitted mode. The Notice and the Annual Report are also available on the Company's website at www.iciciprulife.com and on the website of Karvy Fintech Private Limited (Karvy), the Registrar and Share Transfer Agent of the Company, at https://evoting.karvy.com. The dispatch of the Notice of AGM along with the Annual Report has been completed on June 20, 2019.

4. Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, the Companies (Management and Administration) Rules,

2014, and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the items of business to be transacted at the 19th AGM may be transacted through electronic means. The Members (holding shares both in physical and in electronic form) can avail the facility to cast their vote on the resolutions proposed to be passed at the AGM, by electronic · Remote e-voting: The facility of casting vote by a Member using an electronic voting system from a place other than a venue

of the AGM;

 Electronic voting: Voting through a tablet/computer at the AGM venue. Karvy would be extending these facilities.

5. The remote e-voting period commences on Sunday, July 14, 2019 at 9:00 a.m. IST and ends on Tuesday, July 16, 2019 at 5:00 p.m. IST. During this period, Members of the Company holding shares in physical or dematerialised form as on the cut-off date of July 10, 2019 may cast their vote electronically. 6. In case a person has become the Member of the Company after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date

i.e. July 10, 2019, he/she may write to Karvy on email ID: evoting@karvy.com or to Ms. C Shobha Anand, Deputy General Manager, Contact No. 040-67162222, at Unit: ICICI Prudential Life Insurance Company Limited, Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, requesting for the User ID and Password.

Members are requested to note that

The remote e-voting module shall be disabled for e-voting after 5.00 p.m. on July 16, 2019;

. Once the vote is cast on a resolution, the Member shall not be allowed to change it subsequently; Facility for electronic voting will be made available to the Members at the AGM venue;

. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote again at the AGM; and

Depositories as on the cut-off date i.e. July 10, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. 8. The procedure for e-voting is available in the Notice of AGM. In case of any query pertaining to remote e-voting, please visit Help & Frequently Asked Questions (FAQ's) section of https://evoting.karvy.com or may write to Karvy at the address

. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the

mentioned in point 6 above or call toll free no: 1-800-3454-001. Alternatively, Members may also write to Ms. Vyoma Manek, Company Secretary at the email ID: investor@iciciprulife.com or Tel: 022 5039 1600. Further, the Company is providing one-way live webcast of the proceedings of the AGM. Members can view the live webcast

by logging on the e-voting website of Karvy Fintech Private Limited, Registrar and Transfer Agent, at https://evoting.karvy.com, using their secure login credentials. Members are encouraged to use this facility of webcast.

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from July 11, 2019 to July 17, 2019 (both days inclusive) for the purpose of determining the eligibility to receive dividend. Payment of dividend on equity shares, if approved, at the ensuing AGM would be paid to those Members who hold shares:

i. In dematerialised mode, based on the beneficial ownership details to be received from National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) as at the close of business hours on July 10, 2019.

ii. In physical mode, if their names appear in the Company's Register of Members at the close of business hours on July 17, 2019.

for ICICI Prudential Life Insurance Company Limited

Vyoma Manek **Company Secretary** ACS 20384

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (C)DR-II DELHI GATE STP PHASE-II. OPPOSITE DELHI SECRETARIAT IP ESTATE, NEW DELHI 110002 E-mail: eecdr2@gmail.com

DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI

NIT No. 02 (2019-20)EE(C)Dr II (Tender ID:- 2019_DJB_174396_1)

No		tender (in Rs)	Money (in Rs)	Fees (in Rs)	of tender in e-procurement solution	Last date/time of receipt of tender through e-procurement solution
1	Shifting of 2X1200 mm dia sewerage pumping main coming in alignment of proposed underpass at Ashram Chowk.	22870308/-	229000/-	1000/ -	17.06.2019	10.07.2019 upto 03:00 PM
	UED By P.R.O. (WATER) vt. No. J.S.V. 87/2019-20				Executi	Sd/- (R.G. SARASWAT) ve Engineer(C)DR-II

(A Joint Venture of BSP(H)CL & POWERGRID) 2nd floor, Alankar Place, Boring Road, Patna-800 001 CIN: U40100BR2013PLC019722



NOTICE INVITING TENDER NIT Ref. No.: JV/PT/BG/C&M/19-20/OT-01, Dated: 21.06.2019 (Single Stage Two Envelope

Estimated Cost (In Rs.) / Last date Date &

Bidding Procedure) (Domestic Competitive Bidding; Funding: Domestic)

BIHAR GRID COMPANY LTD. invites sealed bids for the following works from eligible bidders:

PKG	Name of Packages	Completion period / Tender Document Cost / EMD (in Rs.)	for bid Submission	Time of Bids Opening	
Α	Package - A - Construction of closed store at Sekhopursarai & Hathidah GIS.		Up to 29.07.2019 at 11.00 hrs.	On 29.07.2019 at 11:30 hrs.	
В	Package - B - Construction of closed store at Haveli Kharagpur & Goradih GIS.		Up to 30.07.2019 at 11.00 hrs.	On 30.07.2019 at 11:30 hrs.	


Sale period of Tender Document commence : from 21.06.2019 to 22.07.2019 on all working days. Purchase of Tender Document: from Patna at office address mentioned above.

Cost of Tender Documents shall be paid through Demand Draft only in favour of "Bihar Grid Company Ltd" Payable at Patna.

The detailed Qualifying Requirements (QR) are given in the bidding document of the respective packages. For submission of the bid, bidders will be required to purchase bid document duly authenticated by the executive issuing the documents. This notice will also be available on BGCL website www.bihargrid.co.in. For detailed NIT and bid documents, please contact GM (C&M), BGCL at the address given above or on Telephone No.: 0612-2530477. GM (C&M)



BAJAJ AUTO LIMITED



Tel: (020) 6610 6503, Fax: (020) 2740 7380 E-mail: investors@bajajauto.co.in Website: www.bajajauto.com NOTICE

Shareholders are hereby informed that pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013

read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ('the Rules'), individual intimation letters have been despatched by the Company in June 2019 at the latest available address to all the concerned members, whose dividend amounts have remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, giving them an opportunity to claim the said dividend amounts latest by 10 August 2019.

Shareholders are requested to note that the dividend declared during the financial year 2011-12, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF in August 2019. The corresponding shares on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the Rules.

The details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on the website of the Company https://www.bajajauto.com/investors/unclaimed-dividend The Company will, however, not transfer such shares to the IEPF where there is a specific order

of the Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996. Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the dividend declared during the financial year 2011-12 and onwards on or before 10 August 2019, failing which the

Company, with a view to adhering with the requirements of the Rules, shall transfer the

dividend for the financial year 2011-12 and the corresponding shares to the IEPF without any In view of the above, it may be kindly noted that, upon issuance of duplicate share certificate(s) pursuant to the said Rules, the original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any,

from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules. For ready reference, the Rules are made available under the 'Investors' section on the website

of the Company https://www.bajajauto.com/investors/miscellaneous For further clarifications or assistance, you may write to us at:

(i) Mr. Mohd. Mohsinuddin Senior Manager

Karvy Fintech Private Limited

Karvy Selenium Tower B, Plot 31-32,

Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Email ID: mohsin.mohd@karvy.com

Akurdi, Pune - 411 035. Email ID: lkwalimbe@bajajauto.co.in Tel: 020-6610 6503

Tel: 040-6716 1562

for Bajaj Auto Limited

Place: Pune Date: 20 June 2019 Dr. J Sridhar

(ii) Dr. J Sridhar

Bajaj Auto Limited

Company Secretary

Mumbai-Pune Road.

Company Secretary

Declaration of Dividend:

Date: June 20, 2019

CAREFULLY.

Notice is hereby given that the Board of Directors of IDFC AMC Trustee Company Limited (Trustee to IDFC Mutual Fund) has approved the declaration of dividend under the Dividend options of the following Scheme(s)/Plan(s), subject to availability of *distributable surplus, with the Record Date as "Wednesday, June 26, 2019.

NOTICE

Mumbai

June 21, 2019

Scheme(s)	Plan(s)	Periodicity	Face value Per Unit (in Rs.)	Gross Dividend rate (Including DDT) (in Rs.)*	Quantum of Dividend Per Unit (Excluding DDT) (in Rs.)		NAV (in Rs.) Per Unit as on June 19, 2019
					Individuals and HUF	Others	
IDFC Fixed Term Plan Series 131	Regular	Quarterly	10.00	0.1993	0.1436	0.1329	10.3907
IDFC Fixed Term Plan Series 129	Regular	Quarterly	10.00	0.1971	0.1420	0.1315	10.4051
IDFC Fixed Term Plan Series 129	Direct	Quarterly	10.00	0.1961	0.1413	0.1308	10.4099
IDFC Fixed Term Plan Series 140	Regular	Quarterly	10.00	0.2104	0.1516	0.1403	10.3055
IDFC Fixed Term Plan Series 142	Regular	Quarterly	10.00	0.2065	0.1487	0.1377	10.3099
IDFC Fixed Term Plan Series 149	Regular	Quarterly	10.00	0.1939	0.1397	0.1293	10.3326
IDFC Fixed Term Plan Series 149	Direct	Quarterly	10.00	0.2009	0.1447	0.1340	10.3397
IDFC Fixed Term Plan Series 156	Regular	Quarterly	10.00	0.2089	0.1505	0.1393	10.3206
IDFC Fixed Term Plan Series 160	Regular	Quarterly	10.00	0.2035	0.1466	0.1357	10.3476
IDFC Fixed Term Plan Series 167	Regular	Quarterly	10.00	0.2189	0.1577	0.1460	10.3374
IDFC Fixed Term Plan Series 178	Regular	Quarterly	10.00	0.1878	0.1353	0.1253	10.2352

* Dividend Distribution Tax & other statutory levies (if any) shall also be paid out of such distributable surplus. Considering the volatile nature of markets, Trustee reserves the right to restrict the quantum of dividend upto the per unit distributable surplus available on the Record Date in case of fall in market. If in any case the Record Date falls on a non-business day, the immediately following business day shall be deemed to be the Record Date.

All investors whose names appear in the register of unit holders of the Scheme(s)/Plan(s)/Option(s) as on the close of the record date will be

eligible to receive the dividend. Pursuant to the payment of dividend, NAV of the Scheme(s)/Plan(s)/Option(s)will fall to the extent of payout and statutory levy (if any).

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS



Place: Mumbai

Date : June 20, 2019



DHFL Pramerica Asset Managers Private Limited 2nd Floor, Nirlon House, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400 030.

Tel: +91 22 6159 3000; Fax: +91 22 6159 3100; CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 2667; Website: www.dhflpramericamf.com

NOTICE [No. 9 of 2019 - 20]

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENTS ('SIDs') AND KEY INFORMATION MEMORANDUMS ('KIMs') OF DHFL PRAMERICA FLOATING RATE FUND, DHFL PRAMERICA ULTRA SHORT TERM FUND, DHFL PRAMERICA

MEDIUM TERM FUND, DHFL PRAMERICA CREDIT RISK FUND, DHFL PRAMERICA FIXED DURATION FUND - SERIES AH AND DHFL PRAMERICA FIXED DURATION FUND - SERIES AP ('THE SCHEMES') OF DHFL PRAMERICA MUTUAL FUND ('THE MUTUAL FUND') Unitholders are requested to note that, June 22, 2019, Saturday will be a business day for DHFL Pramerica Floating Rate Fund,

DHFL Pramerica Medium Term Fund, DHFL Pramerica Fixed Duration Fund - Series AH and DHFL Pramerica Fixed Duration Fund - Series AP for the limited purpose of: allowing redemptions/switch outs, if any from these funds; and

giving effect to the merger of DHFL Pramerica Floating Rate Fund into DHFL Pramerica Ultra Short Term Fund and DHFL Pramerica Medium Term Fund into DHFL Pramerica Credit Risk Fund. The communication on the proposed merger of schemes was sent to unit holders of the merging schemes vide our Notice cum addendum number 05 of 2019-20 dated May 22, 2019.

Unitholders are requested to further note that, June 22, 2019, Saturday will be a business day for DHFL Pramerica Ultra Short Term Fund and DHFL Pramerica Credit Risk Fund for the limited purpose of giving effect to the merger of DHFL Pramerica Floating Rate Fund into DHFL Pramerica Ultra Short Term Fund and DHFL Pramerica Medium Term Fund into DHFL Pramerica Credit Risk Fund. Investors are further requested to note that NAV declared on June 22, 2019 in the above schemes will not be available for subscriptions into or redemptions from DHFL Pramerica Ultra Short Term Fund and DHFL Pramerica Credit Risk Fund

This Notice-cum-Addendum forms an integral part of SIDs and KIMs of the relevant schemes of DHFL Pramerica MF, as amended from time to time. All the other terms and conditions of SIDs and KIMs of the above-mentioned Schemes of the Mutual Fund will remain unchanged.

Authorized Signatory

For DHFL Pramerica Asset Managers Private Limited (Investment Manager for DHFL Pramerica Mutual Fund)

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

[Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority]



चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास कोठडी

पुणे, दि. २० - आठ वर्षांच्या चिमुकलीला खोलीमध्ये नेऊन अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे. व्यंकटेश विजयकुमार स्वामी (वय २४, रा. पवनानगर, काळेवाडी, मूळ. आष्ठाकासार, ता. लोहारा, जि.उस्मानाबाद) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना ५ ते १५ जून या कालावधीत घडली होती. पोलिसांनी स्वामी याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली.

व्याजाचे आमिष दाखवून ८ जणांची फसवणूक

पुणे- गुंतवणुकीवर आठवड्याला ५ टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून ८ जणांची ३ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत येखडा भागात राहणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ही घटना २४ मार्च ते ५ मे २०१९ या कालावधीत घडली होती. येखडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननावरे अधिक तपास करत आहेत.

एस.टी.प्रवासात १२ लाख लांबविले

पुणे- एस.टी.प्रवाशात महिलेची बॅग ब्लेडने कापून तब्बल १२ लाख रुपये लांबविल्याचे उघड झाले आहे. मंचर (ता. आंबेगा) येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी दि. १९ सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत घडली. फिर्यादीच्या मानलेल्या आईला घर बांधण्यासाठी १२ लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे फिर्यादी लहान शाळेच्या बॅगेत पैसे घेऊन भीमाशंकर -पुणे गाडीत मंचर येथे बसल्या. बसच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने बॅग कापून पैसे लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उपनिरीक्षक खलाणे अधिक तपास करत आहेत.

स्टेट बँकेत भरल्या ५०० च्या ११ बनावट नोटा

पुणे- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्केट यार्ड शाखेत ५०० रुपयांच्या बनावट अकरा नोटा भरल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

शुद्धीपत्रक

प्रभातमध्ये, पान नं. ८ वरील ॲड. मंगेश

जयंत जोशी यांच्या जाहीर नोटीसमध्ये

परिशिष्टातील सर्व्हे नंबर नजरचुकीने ४६/२६/२

व ४/२६/२/२ असा मुद्रीत झालेला असून,

सदर सर्व्हें नं. मौजे आंबेगाव बुद्रुक, ता.

हवेली, जि. पुणे येथील स.नं. ४/२६/२ आणि

४/२६/२/२ असा आहे. बाकी मजकुरात काही

शुद्धीपत्रक

दैनिक प्रभातमध्ये मौजे हिंगणे बुद्रुक (म.

कवेनगर) तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील

अलंकार सोसायटीच्या प्लॉट क्र. ११ या

मिळकतीची खाली सही करणार यांच्यावतीने

प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटीसीमधील

वर्णनात सिटी सर्व्हे क्र. १३५६ ऐवजी

१०६२ असे वाचावे म्हणून शुद्धीपत्रक केले

३, वेणू अपार्टमेंट, ११०३/१३, विद्याभवन

फोन ०२०-२५६६३१९१ (पा.क्र. १९०६०२०९६६)

गहाळ झाले

यांचेमधील दिनांक १०/०६/२०१४

रोजीचा दस्त क्र. सरर ३११९/२०१४

रांजणगाव गणपती, तालुका शिरूर येथून

गहाळ झालेला आहे. कोणास सापडल्यास

श्री. संदीप कुटे ९७६५१०१८१८ या

पुणे, दिनांक २०/०६/२०१९

३, वेणू अपार्टमेंट, ११०३/१३, विद्याभवन

फोन ०२०-२५६६३१९१(पा.क्र. १९०६०२०९६७

सुविधाजनक तारखेला लिलाव केला जाईल.

गोल्ड लोन नंबर

4६०९५१००३९८२६६१

460949003922282

460949003927268

4६0९५900३९८२८५६

460999909266382

460849003862944

कॉर्पोरेशन बँक

सदानद हयातनगरकर, ॲडव्होकेट

शाळेजवळ, शिवाजीनगर, पुणे ४११०१६

क्रमांकावर संपर्क करणे.

श्री. महेंद्र राऊत व श्री. संदीप कुटे

शाळेजवळ, शिवाजीनगर, पुणे ४११०१६

असे. पुणे, दिनांक २०/०६/२०१९

सदानंद हयातनगरकर, ॲडव्होकेट

दिनांक १६/०५/२०१९ रोजीच्या

मंगेश जयंत जोशी, ॲडव्होकेट

धनकवडी, पणे ४३ मो. ७२०८७७८७८५

दिनांक १४/०६/२०१९ रोजी दैनिक

राजा महाजन यांचे निधन



ज्येष्ठ कार्यकर्ते राजा शंकर महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन

ते वय ६२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. गुरूवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाहीर नोटीस

तमाम लोकांना विशेषतः वहगांव बु॥, ता हवेली, जि. पुणे येथील व परिसरातील लोकांना सदर जाहीर नोटीसीने आमचे अशिलांनी दिलेल्या माहिती व अधिकारावरून कळविण्यात येते की, मौजे वडगांव बु॥, ता. हवेली, जि. पुणे येथील भूमापन क्र. ११/६अ/१, क्षेत्र २ हे. १५ आर, आकार ११ स ६० पै. यापैकी विद्यमान मालक श्री. सुरेश धर्माजी दांगट, सुदाम धर्माजी दांगट, प्रकाश धर्माजी दांगट वांचे वडिलार्जित मालकी कब्जे हक वहिवाटीचे क्षेत्रापैकी ० हे. ६१ आर क्षेत्र यांसी चतुःसिमा - पूर्वेस : याच मिळकतीमधील क्षेत्र, दक्षिणेस : डी.पी. सता, पश्चिमेस अंतर्गत रस्ता व अग्रिशमन केंद्र, उत्तरेस : राधाकृष्ण सोसावटी येणेप्रमाणे चतुःसिमापूर्वक मिळकत विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना विकसित करण्यासाठी देण्याचे ठरवले असून तसा करारही झालेला आहे व त्या अनुषंगाने अटी व शतीं कायम करून विसारही स्विकारला आहे. सदर मिळकत विकसित करण्याबाबत विद्यमान मालकांनी इतर कोणाशीही अशा प्रकारचा करार केलेला नाही व भविष्यातही आमच्या अशिलांव्यतिरिक्त कोणाशीही करणार नाही अशी ग्वाही दिली असून सदर मिळकत निर्वेध, निजोखमी बोजारहित असल्याची खात्री दिलेली आहे. तरी ही जाहीर नोटीस देवून वडगांव बु॥, ता. हवेली, जि. पुणे व आज्वाज्वे तमाम लोकांना कळविण्यात येते की, सदर मिळकतीवर अगर मिळकतीसंदर्भात कोणाचाही खरेदी विक्रीचा करार-मदार, गहाण, दान, बक्षीसपत्र, पोटगी, विकसन करार इ. कसल्याही प्रकारचा हक वगैर काही कायदेशीर चार्ज, बोजा अगर हितसंबंध असेल तर संबंधितांनी खाली सही करणार ऑडव्होकेट यांना त्यांचे पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यानिशी ८ दिवसांचे आत सकाळी ८ ते ११ या वेळेत समक्ष भेट घेऊन खात्री करून द्यावी, याप्रमाणे कोणाचीही कसलीही तकार अगर हरकत आली नाही तर सदर मिळकत निर्वे ध व निजोखमी आहे, तसेच, त्याबद्दल कोणाचीही हरकत तकार नाही अगर असल्यास ती संबंधितांनी जाणीवपूर्वक सोड्न दिली आहे, असे समजून आमचे गील विकसनाचा व्यवहार पूर्ण करतील. त्यामुळ ज कोणाचे काही नुकसान झाल्यास त्यास आमचे अशिल जबाबदार राहणार नाहीत, ही जाहीर नोटीस दिली सातारा दिनांक:२०/०६/२०१९

अशिलातकं- ॲड.अमित सुभाष कुलकर्णी २०४, मंगळवार पेठ, सातारा मो. नं. ९९७०६५९२५०

जाहीर समन्स/नोटीस पिंपरी येथील मे. श्री. डी. आर. पठाण साो. ५ वे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साो. यांचे न्यायालयात, पिंपरी, ता. हवेली, जि. पुणे रे. दि. मु. नं. ७८/२०१९

निशाणी २ सौ. संगीता योगेश नागरमोते

श्रीमती निर्मावती आत्तारसिंग सौदे व इतर - प्रतिवादी प्रतिवादी क्र. ५) श्री. शिवकुमार आत्तारसिंग सौदे, वय सज्ञान वर्षे, धंदा : काही नाही, राहणार : रूम नं. ७९ अण्णाभाऊ साठे नगर, जुना निगडी जकात नाका मागे निगडी, पुणे-४११०४४.

ज्याअर्थी सदरील वादी यांनी तुमच्या विरुद्ध ठरावााकरिता व निरंतर मनाईकरिता दावा या न्यायालयात दाखल केला आहे. म्हणन सदर दाव्याच्या संबंधात आपले म्हणणे मांडण्यासाठी दिनांक २५/०७/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता या न्यायालयात आपण जातीने किंवा त्यास योग्यरित्या सूचना दिलेल्या असून जो वादासंबंधीच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल किंवा अशा सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकणारी व्यक्ती त्यांच्याबरोबर असेल अशा विकलांमार्फत हजर होण्यासाठी तम्हाला याद्वारे बोलावण्यात येत आहे.

सबब सदर आपणास या जाहीर समन्स/नोटिसीद्वारे आपणास कळविण्यात येते क, सदर दाव्यासंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २५/०७/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता दाव्यासंबंधीच्या कागदपत्रांसह आपण या न्यालयात हजर राहावे. वरील तारखेस आपण हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीचे आदेश करण्यात येऊन सदर दाव्याचे कामकाज चालविण्यात येऊन निर्णय

देण्यात येईल याची नोंद घ्यावी. म्हणून आज दिनांक २०/०६/२०१९ रोजी माझी सहीने व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी हे जाहीर समन्स/

नोटीस दिले आहे. (शिक्का) सहा. अधीक्षक दिवाणी न्यायालय, पिंपरी, पुणे

अंड. पुनाळेकरांना पुन्हा कोठडी

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. २० -अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड. संजीव पुनाळेकर यांना पुन्हा २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी स्नावण्यात आली. सीबीआयने केलेल्या मागणीनुसार विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा आदेश दिला आहे.

पुनाळेकर आणि डॉ. दाभोलकर यांच्यात मतभेद होते. प्नाळेकर यांनी दाभोलकर यांना सप्टेंबर २०१२ मध्ये पाठविलेले पत्र सीबीआयला मिळाले आहे. पुनाळेकर यांच्या लॅपटॉपमध्ये दाभोलकर नावाचा फोल्डर

निधन वार्ता

हाजी बियाबानी

जगन्नाथ अवतार्ड

झाल्याने सदरची निविदा रद्द समजण्यात यावी.

जाहिरात क्र. १/१५५

दिनांक २०/०६/२०१९

चालणार नाही याची नोंद घ्यावी.

संजय मनोहर सागवेकर - ॲडव्होकेट व नोटरी.

सोने लिलाव नोटिस

खाली नमूद केलेल्या पक्षांनी बँकेकडून दागिने तारण कर्ज घेतले आहे आणि वारंवार मागण्या करूनही ते सोडवले नाही किंवा त्यावरील व्याज देण्यार

अयशस्वी ठरले आणि त्यांना दिलेले नोंदणीकृत निवेदन परत आले, नाकारले गेले किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. याद्वारेनोटीस देण्यात येते की,

जर त्यांनी कर्जाच्या संदर्भात दागिने सोडवण्याची व्यवस्था केली नाही तर त्या दागिन्यांचा बँकेच्या परिसरामध्ये **दि. २४/०६/२०१९ रोजी सकाळी**

99.00 वाजता सार्वजनिकरित्या लिलाव केला जाईल, किंवा पुढील संदर्भ किंवा सूचना न देता बँकेने निश्चतकेलेल्या त्यानंतर अन्य कोणत्याही

कर्जदाराचे नाव

वाल्हेकर प्रिया प्रविण

गणेश एस सावंत

गणेश एस सावंत

गणेश एस सावंत

प्रमोद रामेश्वर हाडे

राजेश एच लोहकरे

Corporation Bank

कर्ज रक्कम

263423.00

288685.00

9८4६२०,५०

908202.00

990490.88

338840.00

बाकी सर्व मजकूर पूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे कायम राहील.

पुणे- लष्कर भागातील जुना मोदीखाना येथे राहणारे तांडेल मशीदचे

बियाबानी यांचे ते वडील होत.हाजी कासम बियाबानी यांनी इंग्रज काळात

मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये कारपेंटरचे काम केले. त्यांच्या या

पुणे - येथील जगन्नाथ बाजीराव अवताडे यांचे नुकतेच निधन झाले.ते

६३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी तीन मुले तीन सुना नातवंडे असा

पुणे महानगरपालिका

टेंडर सेल विभाग

शुद्धीपत्रक

जाहिरातीमधील पथ विभागाकडील टेंडर क्र. ४६१-**Recall**-२०१८ नजरचुकीने प्रसिद्ध

पाणी वाचवून दुसऱ्याची तहान भागवा

जाहीर नोटीस

स्विप्निल रामदास केमसे व इतर यांचे मालकीहक व कब्जेवहीवाटीची असुन सदरील मिळकती त्यांनी

विकसक मे. राजनंदीनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री. विजयकुमार दत्तात्रय पाटील व श्री. प्रकाश

कनवरलाल तेजवानी यांना दिनांक ०१/१०/२०१४ रोजी नोंदणीकृत दस्तान्वये विकसनर्थ दिलेली आहे.

सदरील विकसक **मे. राजनंदीनी डेव्हलपर्स** यांची सदरील मिळकतीचे विकसन हक्क हस्तांतरण करणे

कामी आमचे अशिलांचेबरोबर बोलणी चालली आहेत. सदरील मिळकत ही पुर्णतः निर्वेध, निजोखमी

व बोजारहीत असून विद्यमान मालकांना तिचे पूर्ण मार्केटेबल टायटल आहे असा भरवसा व खात्री त्यांनी

आमचे अशिलांस दिलेली आहे. तथापि सदरील मिळकतीवर विद्यमान मालक व विकसक मे. राजनंदीनी

डेव्हलपर्स यांचे व्यतिरिक्त अन्य कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, गहाण, दान, लीज,

विसार, बक्षीस, साठेखत, करार, व्यवस्थापत्र, खरेदीखत, लीज पेंडन्सी, दावा, चार्ज, पोटगी, अन्न,

वस्त्र, वारसा लेखी अथवा तोंडी करारनामा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध इ.काही

असल्यास त्यानी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १० (दहा) दिवसांचे आत मूळ कागदपत्रांनिशी

खालील नमुद पत्त्यावर समक्ष येवुन आमची खात्री करून द्यावी. सदर मुदतीमध्ये कोणाचीही हरकत न

आल्यास सदरील मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहीत असून त्यावर कोणाचेही कसल्याही प्रकारचे

हक व हितसंबंध नाहीत व असल्यास त्यांनी ते त्यांनी जाणीवपुर्वक सोडुन दिले आहेत असे गृहीत धरून

आमचे अशिल पुढील खरेदी व्यवहार पुर्ण करून घेतील त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत

रजिस्ट्रार साहेब हवेली पुणे यांचे हदीतील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हदीतील

गाव मौजे वाकड येथील जिमन मिळकती यांसी १. सर्वे क्र. १४४/४ यांसी एकुण क्षेत्र ०० हे

४३ आर पोटखराबासह यांसी आकार ०१ रू ०६ पै व २. सर्वे क्र. १४४/५ यांसी एकुण क्षेत्र

०० हे ३४ आर पोटखराबासह यांसी आकार ०१ रू १९ पै यांसी एकत्रित क्षेत्र ०० हे २९ आर

म्हणजेच २९००.०० चौ. मी. सर्व हक्कासहीत सदर मिळकत यांसी चतुःसिमा पुर्वेस : डि.

पी.रोड, पश्चिमेस : सर्व्हें नं १४४/२, दक्षिणेस - श्री.नंदु भुमकर व इतर यांची मिळकत, उत्तरेस

खडकवासला

खडकवासला

खडकवासला

खडकवासला

खडकवासला

खडकवासला

(पा. क्र. १९०६०२०९७४.)

२०१/२०२, दुसरा मजला,

स्टेल्लार एन्क्लेव्ह, डी. पी. रोड,

औंच, पुणे - ४११००७

9922993636

9922993636

9922993636

9922993636

9977993636

9977993636

अधिकृत अधिकारी, कॉर्पोरेशन बँक

- श्री.पांडुरंग वाकडकर व इतर यांची मिळकत. सबब ही जाहीर नोटीस. पुणे दि. २१/०६/२०१९.

ऑफीस :- ५३९/३०८४, अक्षय सोसायटी, संत तुकाराम नगर, पिंपरी - पुणे - ४११ ०१८.

मिळकतीचे वर्णन: तुकडी पुणे, पोट तुकडी व तालुका मुळशी, जिल्हा पुणे व मे. सब

तमाम लोकांस कळविण्यात येते की. खालील वर्णन केलेली मिळकत विद्यमान मालक ही श्री

जाहिरात क्र. १/१३२, दिनांक १५/०६/२०१९ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या

योगेंद्र सोनवणे

उप अभियंता (टेडर सेल)

पुणे महानगरपालिका

परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उत्कृष्ट कामाम्ळे इंग्रजांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

माजी अध्यक्ष आणि मोहमंद पैगंबर यांचे ग्रंथ वाचन

करणारे हाजी कासम बियाबानी यांचे वृद्धापकाळाने

निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात

चार मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतू

असा परिवार आहे. द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन

सोसायटीचे अध्यक्ष व अवामी महाजचे सचिव वाहिद

सीबीआयने केली होती पुन्हा पोलीस कोठडीची

दाभोलकर जामिनासाठी अर्ज केला आहे.

मागणी

सापडला आहे. त्यात दाभोलकर यांच्याशी संबंधित अनेक फाईल्स आहेत. त्याचा तपास करायचा आहे. यासह मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे मिळाली असून त्याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

प्रकरणातील आरोपींना पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्यांनी न्यायालयीन कोठडी असताना

टंडर नाटास

सुनावणी सुरू आहे.

वकील

ॲड

केली

कायद्यानुसार

दरम्यान, पुनाळेकर यांच्याकडे

तपास करण्यासाठी पाच दिवसांची

पुनाळेकर यांच्यातर्फे ॲड. वीरेंद्र

धर्मराज चंडेल यांनी विरोध केला.

सीबीआयचे तपास अधिकारी

म्हणून एस. आर. सिंग काम

पोलीस कोठडीची

प्रकाश सूर्यवंशी यांनी

इचलकरंजीकर आणि

सीबीआयचे

पाहत आहेत.

यूएपीए

गुरुदेव दत्त सहकारी गृहरचना संस्था मर्यादित

केसचा उल्लेख आहे.

आणखी

आलेल्या

सीबीआय ३० दिवसांपर्यंतची

कोठडी मागू शकते. या ३०

दिवसांच्या कालावधीत आरोपी

न्यायालयीन कोठडीत असला तरी

त्याची पोलीस कोठडी मागता

येते. सीबीआयला तपासादरम्यान

महत्त्वाची

मिळाली आहे. पुनाळेकर यांच्या

लॅपटॉपमधून जप्त करण्यात

त्यांच्याकडे तपास करायचा आहे.

या कागदपत्रांत नालासोपारा

माहिती

कागदपत्रांसंदर्भात

भारती विहार सर्व्हे नं. ७८, कात्रज पूणे- ४११०४६, फोन नं. ०२०-२४३०६३१४, ७३८७४९८५७५ सोसायटीच्या १४. इमारतींच्या देखभालीच्या कामासाठी खालीलप्रमाणे नामांकित ब्रॅडचे मटेरियल गयर्स तसेच सेवा परविणेसाठी निविदा मागविणे आहे.

and the grant gran					
अ. क्र.	कामाचा तपशिल				
?)	UPVC, CPVC, PVC पाईप फिटिंग, व्हॉल्व्ह, पंप, कंट्रोल पॅनल इत्यादी पुरविणे.				
?)	पाणी पुरवठा प्रणालीसाठी ॲटोमॅटिक पंपिंग सिस्टीम बसविणे.				
₹)	लेव्हल सेन्सर पुरविणे व बसविणे.				
s)	पाणीपुरवठा प्रणालीसाठी नव्याने पाईप लाईन बसविणे, पंप बसविणेसाठी लेबररेट निविदा.				
۸)	१४, लिफ्टचा तपासणी अहवाल शासकीय मान्यताप्राप्त सल्लागार संस्थेमार्फत मागविणे.				
	0				

निविदा मिळण्याची तारीख : २२/०६/२०१९ ते २५/०६/२०१९ निविदा जमा करण्याची तारीख: २७/०६/२०१९ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सेक्रेटरी गुरुदेवदत्त सह. गृहरचना संस्था मर्यादित

जाहीर नोटीस मे. काळे साहेब कोर्ट, दिवाणी न्यायाधीश

कनिष्ठ स्तर, पिंपरी, पुणे (अनुच्छेद अ बॉम्बे रेग्युलेशन १८२७ नुसार) किरकोळ अर्ज क्र. १९/२०१९

श्रीमती मंदा बाजीराव रांजणे. वय-६२ वर्षे. धंदा-गृहिणी, २) श्री. अशिष बाजीराव रांजणे, वय-३२ वर्षे, धंदा-नोकरी, १ व २ राहणार : सेक्टर क्र. २७अ, विशालगड, निगडी, प्राधिकरण, पुणे-४४. ३) सौ. अश्विनी अभिजीत पिसाळ, वय-२९ वर्षे, धंदा-गृहिणी, राहणार मु. पो. सलपाने, ता. जावली, जि. सातारा-४१५५१४.

ज्याअर्थी उपरोक्त अर्जदाराने बॉम्बे रेग्युलेशन १८२७ नसार या न्यायालयाकडे वारस प्रमाणपत्र मिळणेकरिता असा अर्ज केला आहे की, **कै. बाजीराव शिवराम रांजणे** यांचा मृत्यू दि. ३०/०३/२००९ रोजी धन्वंतरी हॉस्पिटल, प्राधिकरण, पुणे-४४ येथे निधन झाले आहे. तसेच अर्जदार क्र. १ ही मयताची पत्नी असून अर्जदार क्र. २ ही मयताची मुले असून अर्जदार क्र. ३ ही मयताची मुलगी आहे. त्याव्यतिरिक्त मयतास कायदेशीर वारस नाहीत. त्यामुळे खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीस वारस म्हणून

मिळकतीचे वर्णन: तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, मा. दुय्यम निबंधक हवेली यांचे कार्यक्षेत्रातील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हद्दीतील व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे हद्दीतील गाव मौजे निगडी येथील सेक्टर नं. २७३१, प्लॉट क्र. ब-३ येथील कष्णा प्रहकारी गृह हौसिंग मर्यादित सोसायटीमधील विशालगड बिल्डींग रूम क्र. २ यांसी क्षेत्र ४२०.५० चौ. फूट यांसी पिंपरी चिंचवड म.न.पा. मिळकत क्र. ०१/१६/०००६२.०० असा असे येणेप्रमाणे मिळकत असे.

त्याअर्थी ज्या कोणास अर्जदारांचे उपरोक्त हणण्यास हरकत घ्यावयाची असेल त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासन दि. २३/०७/२०१९ रोजी ठीक सकाळी ११.०० वा. या न्यायालयात स्वत: अगर विकलांमार्फत हजर होऊन आपले म्हणणे सादर करावे. अन्यथा उपरोक्त अर्जदार यांना वारसा प्रमाणपत्र

आज दिनांक १५/०६/२०१९ रोजी माझ्या सहाय्यक अधीक्षक, दिवाणी न्यायालय, पिंपरी, पुणे-१८.

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही आमचे अशील श्री. माधव नानाभाऊ भंडारे रा. वढू बु. ता. शिरूर, जि. पुणे यांनी श्री. रोहिदास कोळेकर यांचेकडून विकत घेण्याची बोलणी होऊन त्यास रक्कम अदा केलेली आहे. तसा त्यांनी आमचे अशिलांस ताबा देखील दिलेला आहे. परंतु श्री. बापू अशोक गावडे यांनी परस्पर श्री. कोळेकर यांचेकडून खरेदीखत केलेले आहे. त्यामुळे आमचे अशिलांनी दिवाणी न्यायालय, पुणे येथे दिवाणी दावा क्र. १०१८/२०१४ असा प्रलंबित आहे. तशी लिस पेंन्टडन्स नोटीस सब रजिस्ट्रार शिरूर यांचेकडे नोंदविलेली आहे. सदर मिळकतीमध्ये प्रथम अधिकार आमचे अशिलांचा असल्यामुळे सदर मिळकतीचा तसेच सदर मिळकतीचे कोर्ट कचेऱ्याचे वाद चालू आहेत. त्यामुळे सदर मिळकती संदर्भात कोणीही कसल्याही प्रकारचे व्यवहार अथवा हक्क निर्माण होतील असे कोणतेही कृत्य करू नये, तसे केल्यास त्या व्यवहारास आमचे अशील जबाबदार राहणार नाहीत. अथवा आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेली आहे.

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट :- तुकडी पुणे, पोटतुकडी, तालुका शिरूर, जि. पुणे येथील पुणे जिल्हा परिषद यांच्या हद्दीतील गाव मौजे वढू बु. येथील गट नं. ३८६/१ यांसी एकूण क्षेत्र ०१ हे. ६२ आर यांसी आकार ५ रु. ४२ पैसे पैकी १ हे. २१ आर असे

पुणे, दिनांक २०/०६/२०१९. महेश पाटील, ॲडव्होकेट ऑफिस नं. १०५, प्रगती टॉवर, पहिला मजला एस.टी. स्टॅंडसमोर, शिवाजीनगर पुणे- ४११०५१. मो. ९१७५९१७०१६, ९४२१०३५३६३

Quick Heal

(पा.क्र.१९०६०३१७६०)

क्विक हील टेक्नॉलॉजिज् लिमिटेड

सीआयएन: L72200MH1995PLC091408 **नोंदणीकृत कार्यालय:** मार्व्हल एज्, ऑफिस क्र.७०१०, सी ॲण्ड डी, ७वा मजला, विमाननगर, पुणे – ४११०१४, महाराष्ट्र, भारत. **दूरध्वनी:** +९१ २० ६६८१३२३२, संकेतस्थळ: www.quickheal.com; ईमेल: cs@quickheal.co.in

२४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रजिस्टर ऑफ मेंबर्सचे क्लोजर आणि रिमोट ई-व्होटींगची माहिती यांची सूचना

गद्वारे सुचित करण्यात येत आहे की कंपनीच्या सभासदांची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, १५ जुलै २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता रॅमी ग्रॅण्ड हॉटेल ॲण्ड स्पा, प्लॉट न १८७/३, सीएसटी क्र.१२२१/सी, आपटे रोड, शिवाजी नगर, पुणे–४११००४ येथे घेण्यात येईल. ३९ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षाचे लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तिय विवरण, स्वतंत्र नेखापरिक्षकाचा अहवाल आणि संचालकांचा अहवाल यासह सभेच्या ठिकाणी पार पाडावयाचे सर्वसाधारण आणि विशेष कामकाज विशद करणारी सभेची सूचना ही टपालाने/कुरियरने आणि ज्या सभासदांनी आपले ईमेल ॲंड्रेसेस नोंदविलेले आहेत त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवून

सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की सभेची सूचना आणि वर सांगितलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईट्स www.quickheal.com वर ''इन्व्हेस्टर्स'' या सेवशन मध्ये उपलब्ध आहेत आणि कथित दस्तऐवजांच्या प्रती शनिवार व्यतिरिक्त, कामकाजाच्या सर्व दिवशी, कामकाजाच्या वेळेत, समेच्या तारखेपर्यंत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये देखील तपाराणीसाठी उपलब्ध आहेत. कंपनीज (मॅनेजमेंट ऑण्ड ऑडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या रूल १० बरोबर वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ च्या (''दि ॲक्ट'')चे कलम ९१च्या अनुसार ३१ मार्च, २०१९ रोजी संपणाऱ्या वित्तिय वर्षांच्या अखेरीस डिविडेंडला पात्र असणाऱ्या समासदांची नावे निश्चित करण्यासाठी मंगळवार, ०९ जुलै, २०१९ ते सोमवार, १५ जुलै, २०१९ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) रजिस्टर ऑफ मेंबर्स बंद राहील

दुरूस्त करण्यात आलेला कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ चा रूल २० बरोबर वाचले जाणारे वरील कायद्याचे कलम १०८ आणि सिक्य्रीटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ यांच्यानुसार वार्षिक सर्वसाधारण सभाचे आमंत्रण करणाऱ्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मतदान करण्याची सुविधा कंपनी आपल्या सभासदांना पुरवित आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यापूर्वी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभाच्या सूचनेमधील नोंदीमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. सर्व सभासदांना त्यामुळे याद्वारे

१. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेले सर्वसाधारण आणि विशेष कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करून पार पाडता येऊ शकेल.

२. दूरस्थ (रिमोट) ई-मतदान शुक्रवार, १२ जुलै २०१९ रोजी (भारतीय प्रमाणवेळ) सकाळी १२.०१ वाजता सुरू होईल

३. रिमोट ई-मतदान सोमवार, १५ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता (भारतीय

४. १५ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजल्या नंतर (भारतीय प्रमाणवेळ) रिमोट ई-मतदानाला परवानगी असणार नाही.

ई-मतदानाद्वारे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची पात्रता ठरविणारी निर्णायक तारीख ०८ जुलै २०१९ असेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचे वितरण झाल्यानंतर जी कोणतीही व्यक्ती कंपनीचे समभाग प्राप्त करील आणि कंपनीची सभासद होईल तसेच निर्णायक तारखेस म्हणजेच ०८ जुलै २०१९ रोजी भागधारणा करीत असेल, अशी व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com कडे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल. तथापि जर एखादी व्यक्ती ई-व्होटिंग साठी सीडीएसएलकडे आधीच नोंदणी झालेली असेल तर मतदान करण्यासाठी तिला वर्तमान युझर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर

''इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली'' द्वारे मतदान करण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यईल आणि ज्यांनी रिमीट ई-व्होटिंग द्वारे मतदान केलेले नसेल असे समेला उपस्थित असणारे समासद देखील समेच्या ठिकाणी त्यांचा मतदान करण्याचा अधिकार बजावण्यासाठी पात्र असतील.

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी रिमोट ई-व्होटिंग द्वारे मतदान केलेले असेल असे समासद देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतील परंतु त्यांना सभेच्या ठिकाणी पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नसेल.

ज्यांचे नाव रजिस्टर ऑफ मेंबर्स मध्ये डिपॉझिटरीज् यांच्याकडे ठेवण्यात येणाऱ्या रजिस्टर ऑफ बेनिफिशिल ओनर्समध्ये निर्णायक तारखेस म्हणजे ०८ जुलै २०१९ रोजी नोंदविलेले असेल अशा व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगची सुविधा अथवा वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठिकाणी असणारी 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टिम' यांचा लाभ घेण्यास पात्र असतील.

रिमोट ई-व्होटींगच्या बाबतीत कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास समासद कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर टान्सफर एजंट यांच्याशी पुढील पत्ता/दरध्वनी क्र. : लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रार ॲंण्ड ट्रान्सफर एजंट, (युनिट-विंचक हील टेक्नॉलॉजिज् लिमिटेड), ब्लॉक न २०२, २रा मजला, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ, ऑफ. ढोले पाटील रोड, पुणे ४९९००९ संपर्कः (०२०) २६९६९६२९/२६९६००८४, www.linkintime.co.in ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com यावर संपर्क साधू शकतात.

सभेला उपस्थित राहण्याचा आणि सभेच्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या सभासदाला मतदान करण्यासाठी आणि उपस्थीती दर्शविण्यासाठी प्रॉक्सीची (प्रतिनिधीची) नेमण्क करण्याचा अधिकार आहे आणि सदर प्रॉक्सी कंपनीचा सभासद असण्याची आवश्यकता नाही. प्रॉक्सीची नेमणुक करणारे इन्स्ट्रमेंट वैध असण्यासाठी ते सभा प्रारंभ होण्यापूर्वी कमीत कमी ४८ तास आधी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये दाखल करण्यात यावे.

क्रिक हील टेक्नॉलॉजिज् लिमिटेड करिता

कैलास काटकर (डिआयएन: ००३९७१९१) मॅनेजिंग डायरेक्टर ॲण्ड सीईओ

जाहीर समन्स/नोटीस थ्री. पी. जी. देशमुख साो कोर्ट, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, वडगाव मावळ, जि. पुणे यांचे

स्पे. मु. नं. १४५१/१२ श्री. अशोक दगडू काळडोके

प्रतिवादी क्र. १. श्री. अमोल ज्ञानेश्वर भेगडे, रा. मृ. पो कुडमळा, कॅडबरी कंपनीशेजारी, इंदोरी, ता. मावळ, जि . पणे. २. श्री. संतोष धोंडीबा थोपटे. रा. जांभळ. ता. मावळ जि. पुणे. ३. श्रीमती सुनिता रमेश काळडोके, रा. सदंबरे ता. मावळ, जि. पुणे.

ज्याअर्थी सदर वादी सदर यांनी तमच्या विरुद्ध खरेदीखत रद्द करून मिळणेकामी दावा या न्यायालयात दाखल केला आहे, म्हणून सदर दाव्याच्या संबंधात आपले म्हणणे मांडण्यासाठी दि. २६/०६/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता या न्यायालयात आपण जातीने किंवा त्यास गेग्यरित्या सचना दिलेल्या असन जो वादासंबंधीच्या सर्व गहत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल किंवा अशा सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकणारी व्यक्ती त्यांच्याबरोबर असेल अशा विकलांमार्फत हजर होण्यासाठी तम्हाला याद्वारे बोलावण्यात येत आहे व तुमच्या हजेरीसाठी ठरविलेला दिवस वादाच्या अंतिम निर्णयासाठी नेमलेला दिवस असल्यामळे तमच्या बचावाच्या पुष्ठ्यर्थ तुम्ही ज्या साक्षीदारांच्या साक्षीचा व त्या दस्तऐवजांचा आधार घेऊ इच्छिता ते सर्व साक्षीदार व सर्व दस्तऐवज त्या दिवशी हजर करण्यांची तुम्हाला तयारी

तुम्हांला नोटीस देण्यात येते की, उपरोक्त दिवशी हजर राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत वादाची सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल याची दखल घ्यावी. तसेच तुम्हांला अशीही नोटीस देण्यात येते की, उपरोक्त दिनांकास किंवा तत्पूर्वी तुम्ही बजावणीसाठी तुमचा पत्ता दाखल न केल्यास तुमचा बचाव रद्द होण्यास पात्र ठरेल. आज दिनांक १९/०६/२०१९ रोजी माझ्या सहीने व

ायालयाच्या शिक्क्यानिशी हे जाहीर समन्स/नोटीस दिले. हकुमावरून सहाय्यक अधीक्षक

दिवाणी न्यायालय, वडगाव मावळ, जि. पूणे (पा.क्र.१९०६०२०९६१) जाहीर नोटीस

पुणे येथील मे. एस. एच. साळुंखे, दिवाणी न्यायाधीश सिनियर डिव्हिजन, साो. यांचे कोर्टात किरकोळ अर्ज नं. ४८८/२०१९

निशाणी नं. ६ Mr. Arvind Borde Son of **Augustine Borde**, R/at: 363, Walden St. 2B,

Cambridge MA02138, USA

नोटीस देण्यात येते की, उपयोक्त अर्जदार यांनी इंडियन सेक्शन ॲक्ट कलम अन्वये या कोर्टाकडे मयत Augustine Jacob Borde यांचा मृत्यू दिनांक २२/०२/२०१५ रोजी यांचे हेअरशिप सर्टिफिकेट मिळण्यासंबंधीचा अर्ज केलेला

ज्या कोणास सदरह अर्जासंबंधी हरकत घ्यावयाची असेल त्याने नेमलेली तारीख २४/०६/२०१९ रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता स्वतः किंवा विकलामार्फत या कोर्टात हजर रहावे.

आज दिनांक १६/०४/२०१९ रोजी सही व शिक्क्यानिशी दिला. हुकुमान्वये

(शिक्का) अधीक्षक दिवाणी न्यायालय, पुणे

जाहीर नोटीस

तमाम लोकांना या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळकत ही मे. पॅसिफिक एंटरप्रायजेस, प्रो.प्रा. श्री. प्रशांत सदाशिव किराणे राहणार - फ्लॅट नं. ५, बिल्डिंग नं. ३, शैलेंद्र हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, मॉडेल कॉलनी, पुणे- ४११०१६. यांचे स्वकष्टार्जित मालकीची, कब्जाची, वहिवाटीची असून त्यांनी सदरची जमीन मिळकत आमचे आशिलांना कायम खुशखरेदी करून देणार असल्याने, आमचे अशिलांबरोबर बोलणी सुरू केली आहे. सदर जिमनीवर त्यांचेखेरीज इतर कुणाचा कसलाही बोजा, हक्क, अधिकार नाही, असा भरवसा त्यांनी आमचे अशिलांना दिला आहे. तसेच सदर जमीन ही कुणालाही दान, बक्षीस, गहाणखत, चोळी, बांगडी, पोटगी, विसारपावती, अथवा कुलमुखत्यार, हक्कसोडपत्र करून व जामीनकीत दिली नसून सदरची जमीन मिळकत ही पूर्णपणे निर्वेध निजोखमी असून त्यावर त्यांच्याखेरीज इतर कुणाचाही कसलाही हक्क, बोजा नाही कुठल्याही कोर्टात वाद चालू नाही. त्यांना सदरची जमीन मिळकत विकण्याचा पूर्ण हक्क आहे असा भरवसा त्यांनी आमचे अशिलांना दिला आहे.

सदर जमीन मिळकतीवर जर कोणाचाही कसलाही हक्क, हिस्सा, अधिकार, बोजा हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून दहा दिवसांचे आत आम्हास समक्ष लेखी कळवावे व कागदपत्रांविषयी योग्य त्या पुराव्यासहित खात्री पटवावी, अन्यथा सदर मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, निजोखमी आहेत व इतर कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोड्न दिलेला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल व नंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही.

मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे पोट तुकडी तालुका भोर मे. सब रजिस्ट्रार भोर यांचे कार्यकक्षेतील, तसेच तालुका पंचाय समिती भोर, यांचे हद्दीतील गाव मौजे कुसगाव येथील शेतजमीन, यांसी गट नं. ५७ यांसी ०० हे. १९ आर, यांसी आकार रु. ००.५३ पैसे, यापैकी लिह्न देणार यांचे हिश्शाचे ०० हे. १० आर, यांसी चतुःसीमा पुढीलप्रमाणे : पूर्वेस : सरकारी रस्ता व या पलीकडे मराठी शाळा, दक्षिणेस : गट नं. ५६ मधील गुंजवणी शिक्षण संस्था शाळा पश्चिमेस : याच गटातील उर्वरित जागा, उत्तरेस : गट नं, ५८ ची मिळकत. पुणे. दि. १९/०६/२०१९

केशव दत्तात्रय उखर्डे, अक्षय केशव उखर्डे, ॲडव्होकेटस् ऑफिस : ओंकार गार्डन जी १, शॉप नं. ३, माणिकबाव, सिंहगड रोड, पुणे- ४११०५१.

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, मौजे एरंडवणा येथील सब प्लॉट नं. ०२, फायनल प्लॉट नं.१५अ/६, सिटी सर्व्हे नं. १५अ/६, ही खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ?) श्री. संजीव मधुकर देशमुख, २) श्रीमती. कुंदा राजीव देशमुख, ३) श्री. आदित्य राजीव देशमुख व ४) सौ. अवंती अनिरूध्द वैंशंपायन यांचे मालकी वहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत आमचे अशिलांस खरेदी देणेबाबत बोलणी चाल आहेत. सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व बोजारहित असून ती तबदील करण्याचा आपणाला पूर्ण अधिकार आहे असे सदर मालकांचे म्हणणे आहे. तरी सदर मिळकतीसंबंधी कोणाचाही गहाण, दान, करार, भाडेपट्टा वगैरे कसल्याही प्रकारे हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी त्यासंबंधी कागदपत्रांसहित माहिती ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांचे आत आम्हांस खालील पत्त्यावर द्यावी अन्यथा सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व बोजारहित आहे असे समजण्यात येईल व मग कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.

तुकडी पुणे, पोट तुकडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मे. सब-रजिस्ट्रार हवेली यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगर पालिकेचे हदीतील मौजे एरंडवणा येथील मिळकत सब प्लॉट नं. ०२, फायनल प्लॉट नं. १५अ/६, सिटी सर्व्हे नं. १५अ/६, क्षेत्र ६३१.३१ चौ. मी. यांसी चतु:सिमा खालीलप्रमाणे-

पूर्वस प्लॉट न.०३. दक्षिणेस : रस्ता, पश्चिमेस : उत्तरेस प्लॉट नं. ०१. कळावे. ही नोटीस तारीख २०/०६/२०१९.

श्री. विजय के. शहा (ॲडव्होकेट)

१७, स्वोजस हाऊस, भावे हायस्कूल समोर, ११५९, सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०, फोन नं. २४४७ ६८ २०

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, मौजे बाणेर येथील सर्व्हें नं ३२/१अ/२ पैकी १०४३.४५ चौ.मी. क्षेत्र विद्यमान मालक व कब्जे वहिवाटदार **एस.बी.इस्टेट प्रा. लि. तर्फे संचालक श्री. शरद दत्तात्रय बाळ**, राहणार शिवाजीनगर, पुणे यांचे मालकी हक्कांची व वहिवाटीची असून सदर मिळकतीपैकी निम्मे ५२१.७२५ चौ.मी. क्षेत्र सदर विद्यमान मालकांनी आमच्या अशिलांना कायमखुष खरेदीखताने वर्ग, तबदिल व हस्तांतरित करण्याकामी बोलणी चालू आहेत. सदर विषयांकित क्षेत्राचे वर्णन खालील परिशिष्टात सविस्तरपणे करण्यात आलेले आहे. सदरचे क्षेत्र संपूर्णपणे निर्वेध निजोखमी व बोजारहीत असून त्यांचे मालकी हक्क पणनयोग्य असल्याची खात्री व भरवसा सदर विद्यमान मालकांनी आमच्या अशिलांना दिलेला आहे.

तरी सदर मिळकतीमध्ये कोणाचेही, कसल्याही प्रकारचे हक्क, अधिकार व हितसंबंध असल्यास त्यांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत त्याबाबत मुळ कागदपत्रांसह आमची खालील पत्यावर खात्री करून द्यावी. सदर मुदतीमध्ये कोणचीही कसलीही कागदपत्रांसहीत लेखी हरकत न आल्यास सदर मिळकतीबाबत सदर विद्यमान मालकांना असलेले मालकी हक्क, अधिकार व हितसंबंध, संपूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहीत आहेत, व त्यामध्ये कोणाचाही कसलाही प्रकारचा हक्क, अधिकार व हितसंबंध असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहेत, असे समजून आमचे अशील सदर मिळकत खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी

मिळकतीचे परिशिष्ट

मिळकतीचे वर्णन:- तुकडी पुणे, पोटतुकडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली यांच्या कार्यकक्षेतील व पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील **मौजे बाणेर येथील सर्व्हे नं. ३२/१अ/२** यांसी एकूण क्षेत्र ०१ हे. ४२ आर पैकी सदर **एस.बी.इस्टेट प्रा. लि. यांच्या मालकी हक्कांच्या** व वहिवाटीचे १०४३.४५ चौ.मी. (प्लॉट क्र. ५ व ६) या क्षेत्रापैकी निम्मे ५२१.७२५ चौ.मी. क्षेत्र प्रस्तुत जाहीर नोटीसचा विषय असून, यांसी चतुःसीमा येणेप्रमाणे :- पूर्वेस : सर्व्हे नंबर अंतर्गत रस्ता, दक्षिणेस : सदर सर्व्हे नं. १०४३.४५ चौ.मी. पैकी एस.बी. इस्टेट प्रा. लि. यांचे उर्वरित ५२१.७२५ चौ.मी. क्षेत्र, पश्चिमेस : सर्व्हे नं. ३२ मधील क्षेत्र, उत्तरेस : प्लॉट नं. ४.

येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक जमीन मिळकत व त्यामधील तदंगभूत वस्तुसहीत व जाण्या-येण्याच्या वहिवाटीच्या हक्कांसह दरोबस्त मिळकत.

पुणे, दिनांक २१/०६/२०१९

हेमंत शिवपुत्र आलुरकर, ॲडव्होकेट व नोटरी ७१, 'मानस' दत्तवाडी, पुणे ४११०३० मो. ९८५०९८६०४० (पा.क्र. १९०६०२०९४०)

दिनांक : २१/०६/२०१९

महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग

ई-निविदा सूचना क्र. ब-१/०१/सन २०१९-२०

जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, पुणे हे खालील कामासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांचेकडील उचित वर्गवारीत नोंदणीकृत कंत्राटदारांकडून ई-टेंडरिंग अंतर्गत ऑनलाईन ब-१ निविदा मागवित आहेत. सदर निविदेची सविस्तर माहिती, कोरे निविदा संच विक्रीकरता शासनाच्या http://mahatenders.gov.in या वेबसाईटवर दिनांक २४/०६/२०१९ पासून उपलब्ध आहेत.

अ.	योजनेचे नाव	निविदा रक्कम रुपये	ई-निविदा उपलब्ध	निविदा उघडणे
क्र.		लक्ष मध्ये	कालावधी	(तांत्रिक लिफाफा)
१	सि.काँ.ब. सासवड (बोरावके मळा), चांगटेश्वर (शेटे मळा), आंबळे (कुंभारवाडा परिमाळ), आंबळे (रामवाडी-साजगणी), आंबळे (सहदेव जगताप वस्ती), चांबळी (टाका), चांबळी (खापर ओढा पानंदी) ता. पुरंदर, जि. पुणे चे बांधकाम करणे.		दिनांक २४.६.२०१९ ते ८.७.२०१९	दि. १२.७.२०१९

(आर.ओ.नं. सी-८३८)

- १. सर्व पात्र/इच्छुक निविदाकारांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई-निविदा प्रणालीच्या http://mahatenders.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. सदर संकेतस्थळावर ठेकेदारांसाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- २. वरील कामाची ई-निविदा सूचना प्रदेश कार्यालयाच्या http://www.cemilspn.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. ३. जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, पुणे यांचे कार्यालयात सविस्तर सूचना फलकावर उपलब्ध आहे.
- ४. संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वेळापत्रकाप्रमाणे निविदा उघडण्याची तारीख व वेळेनुसार कंत्राटदाराने किंवा त्याच्या अधिकृत

प्रतिनिधीने उपस्थित रहावे अन्यथा निविदा उघडल्यास कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही.

मृद व जलसंधारण विभाग, पुणे

जिल्हा जलसंधारण अधिकारी

स्थळ : पुणे

तारीख: २० जून, २०१९